

# महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे (हिवाळी) अधिवेशन, २०१५

## अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

रायगड जिल्ह्यातील दिधी व आगरदांडा पोर्टच्या माती भरावयाच्या कामासाठी

डोंगराचे उत्खननामुळे पर्यावरणास निर्माण झालेला धोका

(१) १८५ (२२-१२-२००९). श्री.जयंत पाटील, श्री.कपिल पाटील, : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील दिधी व आगरदांडा पोर्टच्या माती भरावयाच्या कामासाठी मोठ्या डोंगराचे उत्खनन केल्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने यासंबंधी कोणती उपाययोजना केली आहे,
- (३) अदयाप या प्रकरणी कोणतीच कार्यवाही न झाल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. रामदास कदम (२९-१०-२०१५) : (१) होय.

- (२) केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाने दिधी पोर्टला दिलेल्या अनुमतीपत्रातील अटीनुसार भरावासाठी दगड माती न घातल्याने जिल्हाधिकारी, रायगड विभागीय कार्यालय व केंद्र शासनाच्या पर्यावरण विभाग व वने मंत्रालय, भोपाळ यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच मंडळाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये धुलीकणांची प्रमाणात झालेली वाढ लक्षात घेता कारणे दाखवा नोटीस दिनांक १०/३/१० रोजी देण्यात आलेली आहे. सचिव व विशेष कार्य अधिकारी (अपिल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे समोर दिनांक १०/११/२०१४ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये उपविभागीय अधिकारी रायगड यांचे आदेश दिनांक ५/९/२००८, अपर जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश दिनांक २/११/२००९ व अपर आयुक्त कोकण विभाग, मुंबई यांचे आदेश १२/३/२०१० कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- (३) वरील प्रमाणे वेळीच कार्यवाही करण्यात आल्याने प्रस्तुत प्रकरणी विलंब झालेला नाही.

राज्यात दलित व आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्याबाबत.

(२) २९१ (२९-०१-२०१५). श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दलित व आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी एम मार्च २००५ रोजी एस.सी.,एस.टी.आयोगाची स्थापना करण्यात आली आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आयोगाला वैधानिक अधिकारी नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या आयोगाला कसलेही वैधानिक अधिकारी मिळावा या मागणीचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रस्ताव मंजूर करण्यास होण्या-या विलंबाची कारणे व प्रस्ताव मंजूर करणेबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

**श्री. राजकुमार बडोले (१५-०५-२०१५) :** (१) होय, दिनांक १ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

(२) होय.

(३) व (४) अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना सक्षमपणे व प्रभावीपणे न्याय देता यावा याकरीता आयोगास "वैधानिक दर्जा" देवून आयोगाने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करता यावी म्हणून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग कायदा तयार करण्याबाबतची कार्यवाही विधी व न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्याने सुरु आहे. याबाबत प्रस्तावित कायद्याचे प्रारूपामध्ये विधी व न्याय विभागाने काही दुरुस्त्या सुचविल्या आहेत. त्यानुसार सुधारीत प्रारूप तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

### राज्यात महिलांसाठी सार्वजनिक स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्याबाबत

**(३) ७८४ (२९-०१-२०१५).** डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ४६४४७ ला दिनांक १८ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात पेट्रोलपंप, टोलनाके, बसस्थानके, शासकीय व खाजगी कार्यालये इत्यादी ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्याच्या प्रस्तावाचे अनुषंगाने दिनांक २४ सप्टेंबर, २०१३ रोजी मा.उपमुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली संपन्न बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यांत आलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबारसह विविध जिल्हे व मोठ्या महानगरात महिलांसाठी अद्याप पुरेशी प्रसाधन-स्वच्छतागृहे नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शाळा - महाविद्यालया पासून सर्वच उपक्रमांना स्वच्छतागृह / प्रसाधनगृह बांधण्याची सक्ती केली जात असतांना नैतिक जबाबदारीचे दृष्टीकोनातून राज्यात सार्वजनिक ठिकाणी किती कि.मी. अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह असले पाहिजे, याचे निकष काय आहेत,

(४) संबंधित महानगरपालिका, नगरपालिका यांना उक्त निकषाचे पालन करणेविषयी शासन सक्तीचे करणार आहे काय,

(५) असल्यास, प्रश्नोक्त बाब '१' मध्ये नमुद केल्याप्रमाणे महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासंबंधी करण्यात आलेल्या कार्यवाहीचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,

(६) अद्याप कार्यवाही करण्यांत आलेली नसल्यास यासाठी होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत व सदरील कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

**श्री. बबनराव लोणीकर (१९-१०-२०१५) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, अंशतः खरे आहे.

(३) याबाबतचे तसे निकष नाहीत. नागरिकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार सार्वजनिक शौचालये मंजूर केली जातात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) सदर बैठकीमध्ये झालेले निर्णय सर्व संबंधित विभागांना कळविण्यात आलेले आहेत. तसेच संबंधित विभागांकडून त्यांच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सद्यस्थितीत, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत असून यामध्ये शहरातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक, सामुदायिक तसेच सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शहरातील तरंगती लोकसंख्या असलेल्या ठिकाणी उदारेल्वे स्थानके, बस स्थानके, व्यापारी संकुले इ. ठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र अशी सार्वजनिक शौचालये सदर अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

### राज्यातील साडेसात हजार शाळांचे प्रस्ताव फेटाळण्यात आल्याबाबत

**(४) १११४ (२१-०१-२०१५).** श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर विभागातील व राज्यातील शिक्षणाचा अधिकार कायदा २०१० अंतर्गत सन २०१३-१४ व २०१४-१५ साठी अनेक शैक्षणिक संस्थांनी सादर केलेले नवीन शाळा मान्यतेचे साडेसात हजार प्रस्ताव फेटाळण्यात आले, हे खरे आहे काय,

- (२) या प्रकरणी मुस्लिम ऑर्गनायझेशन फॉर व्हुमन डेव्हलपमेंट, नागपूर या संस्थेच्या वतीने उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथे दाखल याचिकेवर राज्याचे शिक्षण सचिव व नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना नोटीस बजावून दिनांक २४ एप्रिलपर्यंत बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव फेटाळण्याची सर्वसाधारण कारणे कोणती आहेत,
- (४) उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे ?

**श्री. विनोद तावडे (०८-१०-२०१५) :** (१) व (२) होय.

प्रस्तुत प्रकरणी शासकीय विधीन कार्यालयाचे पत्र दिनांक ११/०४/२०१४ अन्वये शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागपूर यांना बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले होते.

(३) व (४) महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२ अंतर्गत शाळा मान्यतेच्या तरतुदीची पूर्तता न होणे, ही सर्वसाधारण कारणे आहेत.

**राज्यातील अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसंदर्भात दिलेले जापन**

**(५) २४९७ (२३-१२-२०१४). प्रा.जोगेन्द्र कवाडे :** सन्माननीय महिला व बालविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेने मानधन नियमितपणे देणे, जनश्रीबीमा योजना, ३० एप्रिल पासून वाढलेला एरियर्स, सरळ नियुक्ती, आंगणवाडीचे साहित्य, आर.डी.चे पैसे, आहार, पंचवार्षिक वाढ, पर्यवेक्षिका पद भरती, ग्रामिण आरोग्य जलपूर्ती समिती अशा मागण्यांसंदर्भात माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान मोर्चाचे आयोजन करून उक्त मागण्यांचे जापन निवासी जिल्हाधिकारी यांना दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (०५-१०-२०१५) :** (१) होय.

(२) व (३) अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे.

- १) अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना नियमितपणे मानधन अदा करणेबाबत शासन स्तरावरून सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- २) जनश्री विमा योजनेची अंमलबजावणी प्रकल्प स्तरावरून करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
- ३) दिनांक ३१/०४/२०१४ च्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात केलेली वाढ दिनांक ०१/०४/२०१५ पासून देण्यात येणार आहे व दिनांक ०१/०४/२०१४ ते मार्च, २०१५ पर्यंतचे मानधन वाढीची थकीत रक्कम अदा करण्यासाठी अतिरिक्त निधी नियोजन वित्त विभागाकडून उपलब्ध करून घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबत स्वतंत्रपणे देण्यात येईल.
- ४) महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय क्र एबावि-२०१२/प्र.क्र.४२९/का.०६, दिनांक १३/०८/२०१४ नुसार अंगणवाडी सेविका या पदावर मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती देणेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. नवीन अंगणवाडी केंद्र सुरु करतेवेळी देखील मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडीत रूपांतर झाल्यानंतर त्या मिनी अंगणवाडी सेविकेस अंगणवाडी सेविका या पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी. तसेच अंगणवाडी मदतनीसला ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असेल तर त्या गावातील/वार्डातील/प्रभागातील अंगणवाडी केंद्रावर सेविका पदावर नियुक्ती देण्यात यावी. त्यास अनुसरून बाल विकास प्रकल्पस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.
- ५) अंगणवाडी सेविकांना प्रतिवर्षी रु.१,०००/- प्रमाणे परिवर्तनीय निधी (flexi funds) वितरीत करण्यात येतो. त्यामधून अंगणवाडीचे साहित्य, वाहतुकीचा खर्च भागविण्यात येतो व तसा खर्च करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
- ६) आर.डी. चे पैसे बाबत शासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात येत नाही.
- ७) आहाराचा पुरवठा हा प्रकल्पस्तरावर करण्यात येतो.
- ८) अंगणवाडी सेविकांना पंचवार्षिक वेतनवाढ प्रकल्पस्तरावरून अदा करण्यात येते.
- ९) ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील पर्यवेक्षिका पदे भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे स्तरावरून कार्यवाही करण्यात येते. तसेच नागरी प्रकल्पातील मुख्यसेविका पदे भरण्याबाबत महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येते.

**सैनिक विद्यालयामधील कार्यरत कर्मचा-यांचे प्लॅन मधून मिळणारे वेतन नॉन प्लॅन मध्ये करण्याबाबत**

(६) २७६९ (२०-०४-२०१५). श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने सन २००४ मध्ये केंद्र शासनाच्या शर्तीवर सर्व जिल्ह्यांमध्ये १ सैनिक विद्यालयाला मंजूरी दिली, हे खरे आहे काय,
- (२) यासाठी राज्यातील सैनिकी विद्यालयात सन २००४ ते २००७ मध्ये सर्व कर्मचा-यांच्या वेतनासाठी लेखाशिर्ष २२०२०४६९ ची स्थापना केली व २००७ नंतर रूजू झालेल्या कर्मचा-यांच्या वेतनासाठी २२०२०५०२ या लेखाशिर्षाची स्थापना केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास २२०२०५०२ हे लेखाशिर्ष प्लॅनमध्ये असल्याने या लेखाशिर्षका मधून होणा-या कर्मचा-यांचे वेतन दरवर्षीच थकित राहत असते, हे ही खरे आहे काय,
- (४) हे लेखाशिर्ष प्लॅन मधून नॉन प्लॅनमध्ये करण्याकरिता नागपूर विभागाच्या जनप्रतिनिधींनी शासनाकडे दि.२३ नोव्हेंबर, २०१४ व दि. १ जानेवारी, २०१५ रोजी पत्र पाठवून प्लॅन मधील वेतन नॉन प्लॅनमध्ये करण्याची विनंती केली, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंब लागण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१७-१०-२०१५) : (१) हे अंशतः खरे असून, दि.२६.९.१९९५ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शाळा सन १९९६-९७ पासून सुरु करण्यास मंजूरी दिली आहे.

(२) २२०२ ०५०२ हे योजनांतर्गत योजनेचे लेखाशिर्ष असून या लेखाशिर्षाखाली सैनिकी शाळांना वेतन व वेतनेतर अनुदान दिले जाते तसेच २२०२ ०४६९ हे योजनेतर लेखाशिर्ष असून पंचवार्षिक योजना संपल्यानंतर नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने योजनांतर्गत सैनिकी शाळांना योजनेतर मध्ये समाविष्ट करून वेतन व वेतनेतर अनुदान दिले जाते.

(३) नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने वेळोवेळी वेतनाची तरतूद वितरीत केली जाते.

(४) होय खरे आहे.

(५) ११ व्या पंचवार्षिक योजनेतील सर्वच योजना योजनेतर मध्ये समाविष्ट करण्याबाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा चालू आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात टीडीआर संदर्भात नव्याने धोरण ठरविण्याबाबत**

(७) ३६७५ (१०-०४-२०१५). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिंये, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात टीडीआर संदर्भात नव्याने धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारकडून सह संचालक, नगररचना यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांचा अभ्यासगट नेमला असून सदर गटाने माहे जानेवारी, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात शासनास अहवाल सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अहवालात गटाने कोणकोणत्या शिफारशी केल्या आहेत,
- (३) असल्यास, सदर शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-१०-२०१५) : (१), (२) व (३) राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच नगरपालिका हद्दीमधील विकास आराखड्यातील आरक्षित जागा टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात घेण्यासाठी सुधारीत धोरण ठरविण्याकरिता शासनाने दि.११/१०/२०१२ रोजीच्या पत्रान्वये अभ्यासगट नेमण्यासाठी संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविले होते. संचालक, नगर रचना यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमून अभ्यासगटाचा अहवाल शासन सादर केला आहे. अभ्यासगटाच्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन शासनाने टीडीआर संबंधीचे नवीन धोरण जाहीर करण्यासंबंधीची सूचना दि. ३०/०४/२०१५ रोजी जनतेच्या हरकती/सूचना मागविण्यासाठी प्रसिध्द केलेली आहे. त्यावर नियुक्त अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतर सदर धोरण अंतिम करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.

(४) लागू नाही.

**राज्यामध्ये अडीच हजार नॉन मॅट्रिक वन कर्मचा-यांना थेट वनपरिक्षेत्र अधिका-यांची वेतनश्रेणी दिल्याबाबत**

(८) ४८४८ (०८-०४-२०१५). श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या पदानुसार शैक्षणिक पात्रतेचे नियम धुडकावून राज्यामध्ये सुमारे अडीच हजार नॉन मॅट्रिक वन कर्मचा-यांना थेट वनपरिक्षेत्र अधिका-यांची वेतनश्रेणी दिल्याबद्दल अद्याप जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नसल्याची बाब माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, कारवाईस होणाऱ्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. सुधीर मुनगंटीवार (२८-१०-२०१५) :** (१), (२) व (३) वनरक्षक या पदांच्या सेवाप्रवेश नियम १९७६ नुसार, त्यांची शैक्षणिक अर्हता इयत्ता ७ वी पास होती. वनरक्षकांना ज्येष्ठतेनुसार पात्रतेच्या अधिन राहून वनपाल पदावर पदोन्नती देण्याची तरतूद होती.

वनक्षेत्रपाल सेवाप्रवेश नियम १९९७, दिनांक ०६.०४.१९९८ नुसार वनक्षेत्रपाल पदावर पदोन्नतीकरीता शैक्षणिक अर्हता कमीत कमी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण करणे निश्चित केले आहे.

वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०१.०४.२०१० मधील तरतूदीनुसार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या वनरक्षक, पदोन्नत वनपाल यांना त्यांच्या २४ वर्षांच्या सेवेनंतर आश्वासीत प्रगती योजनेच्या दुसरा लाभ देय नाही.

मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्रमांक ८८२/२०१२ मध्ये, दिनांक १३.१०.२०१३ रोजी निर्णय दिल्यानंतर माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण नसलेल्या वनरक्षक व वनपाल यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०१.०४.२०१० मधील तरतूदीनुसार आश्वासीत प्रगती योजनेच्या दुसरा लाभ मंजूर करणेबाबत, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक ८८२/२०१२ मध्ये, मा.न्यायाधिकरणाने दिनांक १३.१०.२०१३ अन्वये दिलेल्या न्यायनिर्णयामध्ये, आश्वासीत प्रगती योजनेच्या दुसरा लाभ मंजूर करणे हा संबंधित कर्मचा-यांचा अधिकार नसून असा लाभ केवळ तो कर्मचारी त्यासाठी निर्धारित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करित असेल तरच देण्यात यावा, असे स्पष्ट केले आहे.

राज्यातील एकूण ७२४ वनरक्षक व पदोन्नत वनपाल यांना ते माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण नसूनही, त्यांना वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ०१.०४.२०१० मधील तरतूदीनुसार आश्वासीत प्रगती योजनेच्या दुसरा लाभ देण्यात आला आहे. सन २०१२ नंतर अटी पूर्ण न करणाऱ्या कर्मचा-यांना असा लाभ देण्यात आला नाही. वनरक्षक हे पद वनरक्षक ते वनक्षेत्रपाल या पदोन्नती साखळीतील पदोन्नती मिळणारे पद असल्याने, दुसरा लाभ मंजूर करण्यात आला होता.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या दिनांक १३.०८.२०१५ रोजीच्या पत्रान्वये उक्त लाभ काढून घेण्यात आला असून झालेल्या अतिप्रदानाची वसूली करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे पोलिसांच्या ताफ्यातील एकाही वाहनाची "पीयूसी" तपासणी झाली नसल्याची माहिती अधिकारांतर्गत निदर्शनास आलेली बाब**

(९) ५१७१ (०९-०४-२०१५). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या तब्बल ६९७ गाड्यांपैकी एकाही गाडीची "पीयूसी" तपासणी झाली नसल्याचे ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.सुयश प्रधान यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात विभागानेच ही वस्तुस्थिती स्पष्ट केल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत शहरामध्ये १०५ "पीयूसी" केंद्र असताना उक्त शासकीय वाहनांची "पीयूसी" तपासणी न करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार सदरील गाड्यांची "पीयूसी" तपासणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) तसेच "पीयूसी" तपासणी न केल्याबाबत संबंधित यंत्रणेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-१०-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) वाहनांची पीयूसी तपासणी करण्यात आलेली आहे.

(३) सर्व शासकीय पोलीस (टू व्हीलर/फोर व्हीलर) वाहनांची नियमित पीयूसी तपासणी करण्यात येत असून त्याबाबत संबंधित सर्व पोलीस कर्मचारी/चालक यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

### महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने सिंचन पद्धती बंधनकारक करण्याबाबत

(१०) ५२३८ (१०-०४-२०१५). श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने सिंचन पद्धती बंधनकारक करण्याबाबत १६ जानेवारी, २०१५ च्या दरम्यान अधिसूचना काढली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पद्धतीत पाटपाणी पद्धत बंद करून ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या पद्धतीत पहिल्या टप्प्यात कोणत्या सिंचन योजनांचा अंतर्भाव केलेला आहे वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, या सिंचन योजनेअंतर्गत येत असलेल्या क्षेत्रात पिक पद्धतीने शासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे काय तसेच ठिबक व तुषार सिंचनासाठी आवश्यक अनुदान शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे काय,

(५) असल्यास, शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे काय,

(६) नसल्यास, शासन याबाबतीत कोणते नियोजन करणार आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. गिरीष महाजन (२३-१०-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने आठ निवडक पाटबंधारे प्रकल्पांवर ऊस, केळी व इतर बारमाही फळबागा यांच्या सिंचनासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धती बंधनकारक करण्याबाबत जानेवारी, २०१५ व जून, २०१५ मध्ये अधिसूचना काढली आहे.

(२) हे खरे नाही.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेल्या दिनांक २७ जानेवारी, २०१५ व दिनांक २६ जून, २०१५ च्या अधिसूचनेनुसार राज्यातील आठ सिंचन प्रकल्पांवर सन २०१८ पर्यंत फक्त बारमाही पिकांना सुक्ष्मसिंचन पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचे अनिवार्य केले आहे. मात्र पाटपाणी पद्धत पूर्णतः बंद करण्याबाबत सदर अधिसूचनेमध्ये तरतुद नाही.

(३) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जून, २०१५ मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात १) टेंभू उपसा सिंचन योजना (सांगली) २) भीमा (उजनी) ३) मुळा (अहमदनगर) ४) निम्न मानार (नांदेड) ५) हतनूर (जळगाव) ६) ऊर्ध्व पुस (यवतमाळ) ७) कान्होळी नाला (नागपूर) ८) अंबोली (सिंधुदुर्ग) या सिंचन योजनांचा अंतर्भाव केलेला आहे.

(४) या सिंचन प्रकल्पांची सध्याची वितरण व्यवस्था प्रवाही सिंचन पद्धतीची आहे. त्याचे सुक्ष्म सिंचन राबविण्यासाठी पुरक ठरणाऱ्या वितरण व्यवस्थेमध्ये रुपांतर करण्याबाबत जलसंपदा विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. तसेच ठिबक व तुषार सिंचनासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही कृषी विभागामार्फत करण्यात येते.

केंद्र पुरस्कृत सिंचन योजनेअंतर्गत सर्व पिकांचा समावेश असून प्रामुख्याने ऊस, द्राक्ष, डाळींब इ. पिकांसाठी क्षेत्र वाढत आहे. सन २०१४-१५ मध्ये सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत विदर्भ वगळता उर्वरित राज्यासाठी रु. २२१.८७५ कोटी उपलब्ध करून देण्यासाठी आले आहेत. तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी रु. ८५.६४ कोटीचा निधी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेला आहे. सन २०१५-१६ या वर्षात केंद्र शासनाने केंद्र हिश्यापोटी रु.१७६.७५ कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशाप्रकारे सन २०१५-१६ या वर्षात रु. ३५३.५० कोटी एवढ्या रकमेचा सुक्ष्मसिंचन योजनेचा कार्यक्रम राबविण्याचे प्रायोजित आहे.

(५) सुक्ष्म सिंचन योजनेची जाहिरात वृत्त पत्रातून लेख, जाहिरात देऊन, दुरध्वनी, आकाशवाणीवर तज्ञांच्या मुलाखतीद्वारे, कृषि प्रदर्शनामध्ये, शेतकरी मासिकातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते, तसेच किमान कॉल सेंटरच्या माध्यमातून देखील माहिती दिली जाते.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विविध विद्यापीठे व मान्यता प्राप्त संलग्न महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतरांची रिक्त पदे भरणेबाबत**

- (११) ५३०१ (२०-०४-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील विद्यापीठे व मान्यता प्राप्त संलग्न अनुदानित कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतरांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक गैरसोय विचारात घेता रिक्त पदांची भरती करणेस तात्काळ मान्यता मिळावी, अशी मागणी संस्थाचालकांकडून दिनांक २० जानेवारी, २०१५ चे पत्रान्वये मा.शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांचेकडे करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरिष्ठ महाविद्यालयातून शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक वर्ष १९९७-१९९८ व शिक्षकेतर भरतीसाठी शैक्षणिक वर्ष २०००-२००१ मधील विद्यार्थी संख्येचे कार्यभारानुसार पद भरती करण्याचे आदेश आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दरम्यानचे प्रदीर्घ काळात विद्यार्थी संख्या वाढ, तुकडीवाढ यामुळे सर्वच महाविद्यालयातील कार्यभारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ही बाब विचारात न घेता विद्यमान स्थितीत भरतीचे धोरण अंमलात आणले जात आहे, खरे आहे काय,
- (४) असल्यास, बाब '२' मधील धोरणामुळेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतरांची अनेक पदे रिक्त असून व्यवस्थापनास भरती प्रक्रिया राबविता येत नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, रिक्त पदांमुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने उक्त धोरण तसेच पत्रात नमुद अन्य अडीअडचणींचे निराकरण करणेसंदर्भात पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येणार आहे ?

श्री. विनोद तावडे (०७-१०-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) दिनांक ०१.१०.२०११ च्या विद्यार्थी संख्येवर आधारित पदनिश्चितीनुसार पदाच्या आढाव्यास मंजूरी घेण्याची कार्यवाही सुरु आहे. सदरचा कार्यभार सीएचबी शिक्षकांच्या अध्यापनानुसार भरून काढणेस महाविद्यालयांना शासन परवानगीची आवश्यकता नाही.

**राज्यात पोलिसांना दिलेल्या क्वॉर्टर्सची डागडुजी नियमित केली जात नसल्याबाबत**

- (१२) ५४०१ (०९-०४-२०१५). श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यात पोलिसांना राहण्याकरीता क्वॉर्टर्स दिले जाते परंतु या क्वॉर्टर्सची डागडुजी नियमित केली जात नसल्याने परिणामी हे क्वॉर्टर्स अत्यंत खराब असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या जुन्या झालेल्या वसाहती पाडून नविन इमारती शासन उभारणार आहे काय,
- (३) असल्यास, याबाबतीत शासनाचे धोरण काय आहे, तसेच जुन्या इमारतीची डागडुजी करण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-१०-२०१५) : (१), (२) व (३) पोलीस विभागाच्या निवासी व अनिवासी इमारतींची नियमित देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येते.

पोलीस विभागाच्या जीर्ण झालेल्या व दुरुस्ती करण्यायोग्य नसलेल्या वसाहती/निवासस्थाने पाडून नवीन इमारती बांधण्याचे शासनाचे धोरण आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वैजापूर तालुक्यात नियमबाह्य गुंठेवारीने जमीनदस्त नोंदणी सुरु केल्याबाबत**

- (१३) ५८५८ (१६-०४-२०१५). श्री.रामराव वडकुते : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) वैजापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यात नियमबाह्य गुंठेवारीने जमीनदस्त नोंदणी करण्यास मनाई असताना स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि दलालाच्या टोळ्यांनी आर्थिक हितासाठी गुंठेवारीची दस्त नोंदणी सुरु केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत नियमबाह्यरित्या गुंठेवारीत किती नियमबाह्य दस्तनोंदणी झाल्याचे आढळून आले व तदनुसार सदर नियमबाह्य दस्त नोंदणीस जबाबदार असणा-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (२३-१०-२०१५) : (१) होय. नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, औरंगाबाद यांनी संबंधित कार्यालयाची तपासणी पथकाद्वारे तपासणी केली असता ११६ दस्तांमध्ये शेतजमीनीचे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांचे तुकडे पाडून विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) होय.

(३) नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, औरंगाबाद यांनी संबंधित नोंदणी अधिकारी यांचेकडून खुलासा मागविला आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तरोडा-गुणगांव-लोणी- पाणंद (ता.आर्णी, जि.यवतमाळ) या रस्त्याचे काम जेसीबी मशीनने केल्याबाबत

(१४) ५९०९ (०९-०४-२०१५). श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तरोडा-गुणगांव-लोणी-पाणंद (ता.आर्णी, जि.यवतमाळ) या रस्त्याचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम मजुरांकरवी करावयाचे असतांना जेसीबी मशीनने केल्याने महिलांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर माहे जानेवारी, २०१५ च्या चौथ्या सप्ताहात चक्का जाम आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार जेसीबी मशीनद्वारे काम करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१५-१०-२०१५) : (१) तरोडा गुणगांव लोणी असे पाणंद रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मंजूर नसून पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम सन २०१३-१४ अंतर्गत लोणी गणगांव रस्त्याच्या २/०० ते ३/०० या लांबीमध्ये सुधारणेचे काम ई निविदेद्वारे कंत्राटदार यांना देण्यात आले होते. या कामामधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या खोदकाम व साईड बर्मचे काम कंत्राटदाराने जेसीबी मशीनने केलेले आहे. स्थानिक मजुरांना मात्र सदरचे काम म.ग्रा.रो.ह. योजनेमधून असल्याचा गैरसमज झाल्यामुळे त्यांनी जानेवारी, २०१५ मध्ये आंदोलन केले होते.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बीएससी नर्सिंग कॉलेज चालविण्यासाठी शासनाने स्वतंत्र आर्थिक निधीची तरतूद करण्याबाबत

(१५) ६५३५ (०८-०४-२०१५). श्री.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भारतीय नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या मानका प्रमाणे बीएससी कॉलेजमध्ये शैक्षणिक व शिक्षकेतर पदांचा भरणा गेल्या आठ वर्षांपासून करण्यात आला नसल्याचे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जीएनएमचा दर्जा वाढवून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे सुरू करण्यात आलेल्या बीएससी नर्सिंग कॉलेज चालविण्यासाठी शासनाने स्वतंत्र आर्थिक निधीची तरतूद केलेली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बाब क्रं.१ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने उक्त बाब २ बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, कार्यवाहीस होणा-या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?



श्री. विनोद तावडे (२१-०९-२०१५) : (१) होय.

(२) नाही.

सर ज.जी. रुग्णालय, मुंबई, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर तसेच औरंगाबाद यांच्या अधिनस्ती बी.एस्सी. (नर्सिंग) महाविद्यालये सुरु झालेली असून महाविद्यालय व रुग्णालयाच्या मंजूर अनुदानातून बी.एस्सी. (नर्सिंग) महाविद्यालयाचा खर्च भागविण्यात येतो. तथापि, वेतनासाठी अध्यापकीय वर्गासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे.

(३) ते (५) प्रश्न उद्भवत नाही.

### राज्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत

(१६) ६८५१ (३१-०७-२०१५). श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.राहुल नार्वेकर, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जनहिताची कामे व्हावीत व स्थानिक गरीब मजुरांना रोजगार मिळावा, त्याच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठीच शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेत काम करणा-या पुरुष अथवा महिला मजुरांना रु. १८० ते २०० इतकी प्रतिदिन कामाचा मजुरी मिळते, हे ही खरे आहे ,

(३) असल्यास, मजुरी मिळत असली तरी देखील कोणत्याही तालुक्यात या योजनेच्या कामाचा उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, प्राप्त परिस्थितीत या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०८-२०१५) :(१) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत अकुशल काम करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येक कुटूंबातील प्रौढ व्यक्तीला १०० दिवस प्रति कुटूंब रोजगाराची हमी देण्यात आली असून, त्या माध्यमातून स्थायी स्वरूपाची मालमत्ता निर्माण करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे.

(२) केंद्र शासनाने राज्यासाठी सन २०१५-१६ या वर्षासाठी प्रतिदिन रु.१८१/- इतका मजुरीचा दर निश्चित केला आहे.

(३) व (४) केंद्र शासनाने राज्याला सन २०१४-१५ या वर्षासाठी ५६४.०० लक्ष इतके लेबर बजेट मंजूर केले होते. या दिलेल्या उद्दिष्टापेक्षा २० टक्के जास्त मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.

सन २०१५-१६ साठी १०८७.९६ लक्ष मनुष्य दिवस इतके लेबर बजेट मंजूर असून रुपये १९४८.०० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित केला आहे. सदरहू उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच लोकप्रतिनिधींना त्यांच्या भागामध्ये योजनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार्य/मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### पाचपाखाडी (जि.ठाणे) येथे विजेच्या फीडरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत

(१७) ६९५२ (३१-०७-२०१५). श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.भाई जगताप : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील पाचपाखाडी भागातील विजेच्या फीडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिनांक ४ मे, २०१५ रोजी दुपारी ४.०० वाजता काही भागाची वीज गेली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उष्णतेच्या दिवसात झालेल्या या तांत्रिक भारनियमनाबाबत नागरिकांनी संबंधित महावितरणाच्या कॉलसेंटरच्या कर्मचा-यांना फोन केला असता सदरहू कर्मचारी तक्रार घेण्याऐवजी तक्रारदार नागरिकांनाच अनेक प्रश्न विचारून त्यांना संभ्रमित केल्याचे दिनांक ५ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागरिकांची गैरसोय न होण्यासाठी शासनाने कोणती उपायायोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१९-१०-२०१५) : (१) सदर ठिकाणी २२ के.व्ही. तारांगण व २२ के.व्ही. पोखरण-२ फीडरमध्ये त्या दिवशी सांय ५.४५ ते ७.१५ पर्यंत तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता.

(२) हे खरे नाही. वीज पुरवठा बंद झाल्याबद्दल महावितरणच्या भांडूप व पुणे येथील मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रामध्ये दिनांक ४/०५/२०१५ रोजी एकूण २५ कॉल ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रणाली (सीआरएम) मध्ये प्राप्त झाले होते व संबंधित तक्रारदार ग्राहकांना योग्य ती माहिती व उत्तर देण्यात आले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्याच्या क्रीडा धोरणाच्या बाबी आणि धोरण सक्षमपणे राबविणेबाबत**

(१८) ६९६१ (०४-०८-२०१५). श्री.राजेंद्र मुळक, डॉ.सुधीर तांबे, श्री.भाई जगताप, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय स्पर्धेतील पदकांकडे पाहिले असता महाराष्ट्राचे क्रीडा धोरण कागदावरच राहिले असल्याचे माहे मे-२०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्याच्या क्रीडा धोरणाच्या बाबी आणि धोरण राज्यात सक्षमपणे राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, क्रीडा धोरणानुसार खेळाडूना सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०८-१०-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) क्रीडा धोरण २०१२ मधील ५७ शिफारशीपैकी ३२ शिफारशींवरील शासन निर्णय निर्गमित झाले असून उर्वरित २५ शिफारशींवर कार्यवाही सुरु आहे.

**मुंबई महापालिकेच्या सेवेमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विहित वेळेत सेवाभिलेखाची प्रत व प्रमाणपत्र मिळणेबाबत**

(१९) ७०९६ (०६-०८-२०१५). श्री.भाई जगताप, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या सेवेमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवाभिलेखाची प्रत मिळविण्यासाठी महापालिकेत अनेक वेळा ये-जा करावी लागते तसेच या सेवा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतरही संबंधित विभागाकडून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-१०-२०१५) : (१) व (२) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ च्या नियम ३६ व ३७ मध्ये सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे व त्याची दुसरी प्रत कर्मचाऱ्यास द्यावी अशी तरतूद आहे.

तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका (सेवा) नियमावली १९८९ तसेच निवृत्तीवेतन नियम १९५३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी/अधिकारी यांच्या सेवापुस्तकाबाबत अशी विशिष्ट तरतूद नाही.

तथापि दिनांक २३.०७.२०१३ च्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने सेवापुस्तिकेची दुसरी प्रत कर्मचाऱ्यांना देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिनांक २४.१२.२०१३ च्या परिपत्रकान्वये प्रसारीत करण्यात आले आहे. त्यानुसार सेवापुस्तिकेची दुसरी प्रत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी, कर्मचारी ज्या आस्थापनेवर कार्यरत होता त्या आस्थापनेच्या खातेप्रमुखाची आहे.

त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन दाव्यातील आवश्यक कागदपत्राच्या दुय्यम प्रती देण्याबाबत महानगरपालिकेने दिनांक १८.०३.२०१४ रोजी परिपत्रक प्रसारीत केले आहे.

निवृत्तीवेतनधारक ज्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त होतो त्या आस्थापनेकडचे त्यांचे मूळ निवृत्तीवेतन दावे जतन केलेले असतात. त्यामुळे निवृत्तीवेतन दाव्यातील आवश्यक कागदपत्रांच्या दुय्यम प्रती उपलब्ध करून देण्याची कार्यवाही संबंधित खात्यांनी करणे क्रमप्राप्त असते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना सेवा प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेकडून दिले जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याबाबत**

(२०) ७१३० (३१-०७-२०१५). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर, श्री.भाई जगताप, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भात विशेषतः पश्चिम विदर्भात सरासरी पेक्षा कमी सिंचन झाले असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात ह्या सिंचनाचा बॅकलॉग भरण्याकरीता आर्थिक तरतूद असुन ती खर्च झाली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच विदर्भ प्रदेश गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांतर्गत येतो या दोन्ही नद्यांची जलक्षमता अनुक्रमे ६७८ व ९५ टीएमसी असुन या पाण्याचा योग्य उपसा केल्यास ३८ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणली जाऊ शकत असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी लोकनायक खापुली ठाणे स्मारक समिती, जनमंच, भारतीय किसान संघ, स्वदेशी जलजागरण मंच व वेद कौन्सिल यांच्या विद्यमाने दिनांक ३० एप्रिल, २०१५ पासुन शोधयात्रा काढण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सिंचन व्यवस्था वाढविण्याकरीता वा त्यानुषंगाने केलेली आर्थिक तरतूद खर्च करण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२६-१०-२०१५) : (१) अमरावती प्रदेशात (पश्चिम विदर्भ) सन २०१४-१५ मध्ये २.०५ लक्ष हेक्टर सिंचन करण्यात आले. ते सन २००९-१० ते सन २०१३-१४ च्या सरासरी १.६७ लक्ष हेक्टर सिंचित क्षेत्रापेक्षा जास्त आहे.

(२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील अमरावती प्रदेशात भुसंपादन, पुनर्वसन, शेतकऱ्यांचा विरोध, वनजमिन, सुधारित प्रशासकीय मान्यता इत्यादी कारणांमुळे निधी शिल्लक आहे.

(३) विदर्भात गोदावरील खोऱ्यात ६३७.७२२ अब्ज घनफुट व तापी खोऱ्यात ६७ अब्ज घनफुट पाणी वापरासाठी उपलब्ध आहे.

विदर्भामध्ये जून-२०१५ अखेर ११.६१५ लक्ष हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाली असून बांधकामाधीन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या सिंचन क्षमतेचा विचार करता अंतिम सिंचन क्षमता २२.९१ लक्ष हेक्टर इतकी होईल.

(४) होय.

(५) विदर्भातील प्रकल्पांची कामे अर्थोपायाची स्थिती व मा.राज्यपालांचे निदेश यानुसार उपलब्ध होणारा निधीनुसार व भूसंपादन, वनजमीन, पुनर्वसन, स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, रिक्त पदे इत्यादी अडचणी दूर करुन गती देण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशिल आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**लातूर येथील आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांना वाळू माफीयांनी धमक्या दिल्याबाबत**

(२१) ७२३७ (०६-०८-२०१५). श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर येथील आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांनी उद्गीर तालुक्यातील अवैध वाळू विक्री व वाहतूक थांबविण्यासाठी तपासणी करित असताना त्यांना वाळू माफीयांनी धमक्या दिल्या असल्याप्रकरणी वाढवाना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या तक्रारीनुसार शासनाने चौकशी करुन संबंधित वाळूमाफिया विरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१०-२०१५) : (१) होय.

मोटार वाहन निरीक्षक उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ६ आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वाढवणा, जि.लातूर येथे गु.र.नं ३१/१५ भा.दं.वि. कलम ३५३, १४३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) दाखल गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळास भेट देवून पंचनामा केला व साक्षिदार लोकांकडे विचारपुस करुन गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन सर्व आरोपी विरुद्ध दि. २९/०६/२०१५ रोजी. मा.न्यायालयात दोषारोप दाखल केले असून सद्यःस्थितीत गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**नागपूर येथील नव्याने मंजूर करण्यात असलेले शासकीय अभियांत्रिकी  
महाविद्यालयाचे काम प्रलंबित असल्याबाबत**

(२२) ७२९१ (०४-०८-२०१५). श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विद्यापीठाचे काम अद्यापपर्यंत सुरु झालेले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-१०-२०१५) : (१) होय

(२) होय

(३) प्रस्तावित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी जमीन संपादन करण्याची कार्यवाही सुरु आहे.

**राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत**

(२३) ७३२३ (०३-०८-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा स्तरावर मुख्यालयातील ८२ पदांना मंजूरी देणे, अपंगाना आकारण्यात येणारे २ टक्के हमी शुल्क रद्द करणे व थकीत हमी शुल्क माफ करणे, राष्ट्रीय महामंडळाची मागील १२ वर्षांतील थकीत रक्कमेपैकी रुपये १२ कोटी भागभांडवलातून अदा करण्याची परवानगी देणे, थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये २० हजार वरून रुपये १ लक्ष पर्यंत वाढविणे, महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रु.५० कोटीवरून रु.३०० कोटीपर्यंत वाढविणे तसेच नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना २० टक्के सबसिडी इ. मागण्या प्रलंबित आहेत हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२८-१०-२०१५) : (१) होय.

(२) सर्व प्रस्तावांवर स्वतंत्ररित्या शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या उपजिविकेसाठी रोजगार उपलब्ध करण्याबाबत**

(२४) ७३२७ (३१-०७-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत जवळपास २०० गावे बाधित झाली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपजिविकेचे साधन असलेला पिढीजात रोजगार बुडाल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बाधितांना उपजिविकेसाठी रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२७-१०-२०१५) : (१) नाही.

गोसीखुर्द प्रकल्पामुळे १८४ गावे बाधित होत आहेत.

(२) व (३) हे खरे नाही.

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासनाने रु.१५२ कोटी व रु.११९९.६० कोटी इतक्या रक्कमेचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर केलेले आहे. यामध्ये पर्यायी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आर्थिक अनुदान व नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कम देण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विरखल चक (ता.सावली, जि.चंद्रपूर) व ब्रम्हपुरी धामणगांव (जि.चंद्रपूर) येथे  
वाघाच्या हल्ल्यात जखमी व्यक्तींना आर्थिक मदत करण्याबाबत**

- (२५) ७४२३ (३१-०७-२०१५). श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) विरखल चक (ता.सावली, जि.चंद्रपूर) येथील सौ.वर्षा मेश्राम ही महिला तेंदू पाने तोडावयास गेली असता तिच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याचे दिनांक ११ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच ब्रम्हपुरी धामणगांव (जि.चंद्रपूर) वनपरिक्षेत्रांतर्गत चौगान शेतशिवारात बिबट्याने २ युवकांवर हल्ला करून जखमी केल्याचे दिनांक ३१ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर जखमी व्यक्तींना वन विभागाने कोणती आर्थिक मदत केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१३-१०-२०१५) : (१) दिनांक १०.०५.२०१५ रोजी सौ.वर्षा सुनिल मेश्राम तेंदू पाने गोळा करण्याकरिता गेल्या असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करून किरकोळ जखमी केले आहे.

(२) दिनांक ३०.०५.२०१५ रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा जुगनाळा येथे कु.समीर रामदास ढोरे, वय १६ वर्ष व लपलेल्या बिबट्याचा शोध घेताना श्री.विवेक गोविंदा मडावी, हा हंगामी वनमजूर, वय ३४ वर्ष बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत.

(३) सौ.वर्षा सुनिल मेश्राम यांना वाघाने जखमी केल्यानंतर प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतरगाव येथे प्रथमोपचार केल्यानंतर सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार करण्यात आले. त्यांना दि. १०.०८.२०१५ च्या धनादेशाद्वारे रु.१०.३६३ इतके आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.

ब्रम्हपुरी येथील बिबट्याच्या हल्ल्यातील २ जखमी व्यक्तींनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतला असून प्रचलित शासन निर्णयातील तरतूदीनुसार श्री.विवेक गोविंदा मडावी, कु.समीर रामदास ढोरे यांनी अनुक्रमे रु.२५०० व रु.१४३ इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वैजापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना शासनाकडे  
हस्तांतरीत करून ग्रिडमध्ये रुपांतर करण्याबाबत**

(२६) ७४५९ (३१-०७-२०१५). श्री.सतिश चव्हाण, डॉ.सुधीर तांबे, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित :  
तारांकित प्रश्न क्रमांक ३९४१ ला दिनांक २३ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात  
सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वैजापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना शासनाकडे हस्तांतरीत करून ग्रिड मध्ये रुपांतर करण्याची मागणी होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासन सकारात्मक विचार करून सदर योजना ताब्यात घेऊन कार्यवाही करणार आहे काय,
- (३) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२७-१०-२०१५) : (१) वैजापूर तालुक्यातील (जि.औरंगाबाद) रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना शासनाकडे हस्तांतरीत करणेबाबत निवेदन प्राप्त झालेली आहेत. मात्र ग्रिडमध्ये रुपांतर करणे बाबतची मागणी/प्रस्ताव प्राप्त नाही.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्या लेखाबाबत**

(२७) ७६८६ (१०-०८-२०१५). श्री.कपिल पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांना आज वयाच्या ८६ व्या वर्षी आपणांस भिती वाटते, परकेपणा वाटतो असा इंडियन एक्सप्रेसमध्ये जाहीर लेख लिहिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांना वाटणाऱ्या भितीचे कारण काय आहे,

(३) त्याबाबत गृह खात्याची भूमिका काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-११-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) सदर लेखाचे अवलोकन केले असता श्री.रिबेरो यांनी अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात आपल्याच देशात राहण्याची भिती वाटते असा उल्लेख केलेला आहे.

(३) श्री.ज्युलिओ रिबेरो यांना शासनातर्फे सन १९९४ पासून आवश्यक ते पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे.

**नवी मुंबईतील किराणा बाजार व दुकाने मंडळ या माथाडी मंडळामधील रिक्त पदांबाबत**

(२८) ७७७९ (०६-०८-२०१५). श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.जयवंतराव जाधव, अॅड.निरंजन डावखरे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील किराणा बाजार व दुकाने मंडळ या माथाडी मंडळामध्ये पूर्वी १०६ अधिकारी व कर्मचारी असा स्टाफ कार्यरत होता परंतु गत ८ वर्षांपासून बरेचसे कर्मचारी सेवानिवृत्त होवून तेथे सद्यस्थितीत फक्त ४३ कर्मचारी कार्यरत असल्याने कारकुनाचे काम देखील शिपायास करावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच या मंडळातील रिक्त पदे भरली नसल्याने माथाडी कामगारांची कार्यालयीन कामे होण्यास विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (१३-१०-२०१५) : (१) किराणा बाजार व दुकाने मंडळाने वेळोवेळी निर्णय घेवून एकूण १०२ कर्मचारी नियुक्त केले होते. तथापि, गत १०-१२ वर्षात सेवानिवृत्ती, राजीनामा व अन्य कारणांमुळे पदे रिक्त होवून आजमितीस मंडळात ४२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे मंडळाचे कामकाज सुरळीतपणे चालावे याकरीता, शिपाई म्हणून कार्यरत असले तरी लिपिक पदाची अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या अनुभवाचा लाभ घेवून लिपिक पदाचे कामकाज करून घेण्यात येत आहे, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) होय, मंडळांतर्गत गट क व ड मधील मंजूर असलेली तथापि, रिक्त झालेली पदे बाह्य यंत्रणेमार्फत तात्पुरते कर्मचारी नेमुन भरण्यास शासनाने दि.१८/६/२०१४ रोजीच्या शासननिर्णयान्वये मंजूरी दिली असून सदर शासननिर्णयाच्या अनुषंगाने कामगार आयुक्तांनी सर्व मंडळांना त्या-त्या मंडळातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याविषयी दि.१८/२/२०१५ रोजीच्या परिपत्रकान्वये सूचित केले आहे. त्यानुसार किराणा बाजार मंडळाकडून बाह्य यंत्रणेमार्फत रिक्त पदांवर मनुष्यबळ नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ येथील नव्याने निर्माण झालेल्या नगरपरिषदेच्या इमारत करीता निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(२९) ७८८३ (०६-०८-२०१५). श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात नव्याने निर्माण झालेल्या नगरपरिषद इमारत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यवतमाळ येथील नव्याने निर्माण झालेल्या नगरपरिषदेच्या इमारती करीता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, किती निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे वा येणार आहे,

(४) अद्याप निधी उपलब्ध करून न देण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-१०-२०१५) : (१), (२) नाही.

(३) व (४) तथापि, नवीन स्थापना होणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायती यांच्या विकाससाठी विशेष अर्थसहाय्य करण्याबाबत दि. २७ जून, २०१२ च्या शासन निर्णयान्वये कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असलेल्या कामांना विहित कार्यपध्दती अवलंबून परिपूर्ण प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यास संबंधित नगरपरिषदेस निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाचे धोरण आहे.

**सोलापूर जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना उपद्रवी हुल्लड तरुणांकडून त्रास होत असल्याबाबत**

(३०) ७९२१ (०४-०८-२०१५). श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.सतिश चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना न जुमानता तरुण त्रास देत असल्याचे माहे एप्रिल, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना उपद्रवी हुल्लड तरुणांकडून त्रास होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०८-१०-२०१५) : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य सरकारच्या नव्या टीडीआर धोरणातून बीडीपी वगळण्यात आल्याबाबत**

(३१) ७९६९ (०६-०८-२०१५). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य सरकारच्या नव्या टीडीआर (हस्तांतर विकास हक्क) धोरणातून बीडीपी (जैववैविध्य पार्क) वगळण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आरक्षित जागांना सदर धोरण लागू करण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनमार्फत चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-१०-२०१५) : (१) राज्य शासनाने सर्व नियोजन प्राधिकरणांच्या मंजूर विकास आराखड्यांमधील आरक्षित जागा टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात घेण्यासाठी सर्वकष व एकरूप धोरण तयार केले असून त्या धोरणानुसार विकास नियंत्रण नियमावलीमध्ये विनियम समाविष्ट करण्यासाठी नोटीस दि. ३०/०४/२०१५ रोजी प्रसिध्द केली आहे. मात्र, पुणे शहराच्या विकास आराखड्यातील बीडीपी या आरक्षणाचे स्वरूप इतर आरक्षणांपेक्षा वेगळे असल्याने उक्त टीडीआर च्या प्रारूप प्रसिध्द नियमावलीमध्ये बीडीपी या आरक्षणाचा समावेश केलेला नाही.

(२), (३), (४) व (५) शासनाने पुणे शहराच्या विकास आराखड्यामधील प्रलंबित असलेल्या बीडीपी या आरक्षणाच्या प्रस्तावाला ०५/०८/२०१५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मान्यता दिली आहे. यामध्ये बीडीपी आरक्षणासाठी किती टीडीआर द्यावयाचा याबाबतचा निर्णय स्थगित ठेवला आहे. या मुद्द्याबाबत संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून तीन महिन्यांत अभिप्राय मागवून ते प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर बीडीपी या आरक्षित जमिनीसाठी किती टीडीआर द्यावा याबाबतचा अंतिम निर्णय शासनस्तरावर घेण्यात येईल.

**हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे पूर्ण करण्याबाबत**

(३२) ८०२३ (३१-०८-२०१५). श्री.रामराव वडकुते : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली जिल्ह्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी व भूमीसंधारण अभियानांतर्गत सुमारे १ कोटी, ४१ लाख, ८९ हजार रुपयांचा निधी प्राप्त होऊनही कामे करण्यात आली नसल्याचे माहे मे, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दिनांक ३१ मे, २०१५ अखेर किती कामे हाती घेण्यात आली आहेत ,

- (३) असल्यास, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे,
- (४) असल्यास, या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत किती कामे पूर्ण करण्यात आली आहेत,
- (५) असल्यास, प्रश्न भाग १ बाबत शासनाने चौकशी केली असल्यास महात्मा फुले जलभूमी व भूमी संधारण अभियानांतर्गत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (१३-१०-२०१५) :** (१) हे खरे नाही.

महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमीसंधारण अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यास प्राप्त रु. १ कोटी ४१ लाख ९८ हजार निधीतून प्रसिध्दी, गाळ काढणे, डिप सीसीटी व लोकसहभागातील गाळ काढण्याकरीता डिझेल खर्च रु. ९८.८३ लक्ष खर्च झालेला आहे.

- (२) जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकूण २१०७ कामांपैकी १७५३ कामे पूर्ण करण्यात आली असून २५ कामे प्रगतीपथावर आहेत.
- (३) जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यास रु. २४ कोटी २० लक्ष ८९ हजार निधी प्राप्त झालेला आहे.
- (४) जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १२४ गावांमध्ये १७५३ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

#### अनुसूचित जमातीच्या उमेदवाराच्या नियुक्तीस मान्यता दिली नसल्याबाबत

**(३३) ८०६१ (०४-०८-२०१५).** श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दादासाहेब मो.कृ. वाणी प्राथमिक विद्यालय, डॉंबिवली या शाळेस मान्यता प्राप्त वर्गाची व शिक्षकांची संख्या किती आहे,
- (२) माहे फेब्रुवारी, २०१२ अखेर या शाळेत रिक्त शिक्षक पदांची संख्या किती होती,
- (३) सदर रिक्त पदे बिंदू नामावलीनुसार व अनुशेषानुसार कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते,
- (४) संस्थेने अनुशेषानुसार श्री.घनश्याम बिरारी या एस.टी. उमेदवाराची नेमणूक माहे मार्च, २०१२ मध्ये केली होती, हे खरे आहे काय,
- (५) सदर शिक्षकाच्या नियुक्तीस मान्यता न देण्याची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०५-१०-२०१५) :** (१) इ.१ ली ते ७ वी वर्ग मंजूर असून १ मुख्याध्यापक, १ पदवीधर, ७ सहशिक्षक असे एकूण ९ पदे मंजूर आहेत.

- (२) १ सहाय्यक शिक्षक पद रिक्त होते.
- (३) सदर रिक्त पद बिंदू नामावलीनुसार अनुसूचित जमातीसाठी राखीव होते.
- (४) होय हे खरे आहे.
- (५) शासन निर्णय दिनांक ६.२.२०१२ नुसार शिक्षक पद भरतीस पूर्व परवानगी घेतलेली नाही तसेच शासन निर्णय दिनांक २.५.२०१२ अन्वये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नवीन शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता देवू नये असे आदेश असल्यामुळे सदर नियुक्तीस मान्यता देण्यात आली नाही.

**खामगांव (जि.बुलढाणा) परिसरातील म.रा.वि.वि.कं.मर्या. मधील INFRA-२ या योजनेची कामे तात्काळ सुरु करणेबाबत**

**(३४) ८१४० (३१-०७-२०१५).** श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव मतदार संघात INFRA-२ या योजनेतील म.रा.वि.वि.कं.मर्या. या योजने अंतर्गत बरीचशी कामे मंजूर झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनेची कामे अशोका बिल्डकॉन या कंपनीला मिळाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नविन कृषी पंप जोडण्याकरिता तसेच इतर शेतकऱ्यांच्या जोडण्या प्रलंबित असल्यामुळे तसेच अद्याप पर्यंत कामे न सुरु केल्याने शेतकऱ्यांना भरपूर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर कामे अशोका बिल्डकॉन कंपनीने अद्याप पर्यंत निविदेच्या नियम व अटीनुसार माईल स्टोन प्रमाणे काम सुरु केलेले नाही, हे ही खरे आहे काय,



(५) नसल्यास, कामे न करणाऱ्या अशोका बिल्डकॉन कंपनीवर तात्काळ कडक कारवाई करून सदर कामे दुसऱ्या यंत्रणेकडून करून घेण्यात येणार आहे काय,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१९-१०-२०१५) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही. खामगांव उपविभागा अंतर्गत प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडणी करावयाची संख्या २९७ असून त्यापैकी ८५ कृषीपंपांना वीज जोडणी दिली आहे व उर्वरित २१२ ग्राहकांची कामे प्रगती पथावर आहेत.

(४) हे खरे नाही. सदर कंपनीकडून विहित नियम व अटीनुसार व ठरलेल्या उद्दिष्टानुसार काम सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगाव (जि.बुलढाणा) येथील तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदारांची रिक्त पदे भरण्याबाबत**

**(३५) ८१५७ (३१-०७-२०१५).** श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगांव (जि.बुलढाणा) येथील तहसिल कार्यालयातील ३ नायब तहसिलदारांची पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पदे रिक्त असल्यामुळे सामान्य नागरीकांना दाखले देणे, शेतकऱ्यांना दाखले देणे इत्यादी कामे खोळंबलेली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर पदे रिक्त असल्यामुळे सामान्य नागरीकांची तहसिल कार्यालयातील कामे ठप्प पडली आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर रिक्त पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (२९-१०-२०१५) :** (१) खामगाव तहसिल कार्यालय जि.बुलढाणा या कार्यालयात नायब तहसिलदार संवर्गातील १ पद रिक्त आहे.

(२) व (३) हे खरे नाही. सामान्य नागरिकांना दाखले देणे, शेतकऱ्यांना दाखले देणे इ.कामे तहसिल कार्यालयामधून नायब तहसिलदार यांच्याकडून लवकरात लवकर करण्यात येत आहे.

(४) तहसिल कार्यालय खामगाव, जि.बुलढाणा या कार्यालयात एकूण ५ नायब तहसिलदारांची पदे असून त्यापैकी ३ पदे रिक्त होती. रिक्त ३ पदांपैकी २ पदे भरण्यात आली असून उर्वरित रिक्त १ पद सरळसेवेने उपलब्ध अधिकाऱ्यांमधून अथवा पदोन्नतीने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून भरण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत पुणे शहरासाठी शासनाने अनेक योजना मंजूर करून**

**त्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळविण्याबाबत**

**(३६) ८१७६ (०६-०८-२०१५).** श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत पुणे शहरासाठी शासनाने अनेक योजना मंजूर केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मंजूर योजनांसाठी केंद्र शासनाकडून निधी मिळविण्याकरिता शासनाने आवश्यक तो पाठपुरावा केलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२०-१०-२०१५) :** (१) होय, जेएनएनयुआरएम योजने अंतर्गत पुणे शहरासाठी पहिल्या टप्प्यात रु.१५३३.५० कोटी रुपयांच्या ११ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच जुन्या बसेस प्रकल्पांतर्गत रु.१९१.५७४ कोटी रुपयांचा ५०० बसेस करीता १ प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, संक्रमणकाळ २०१२-१४ या कालावधीत २ प्रकल्प मंजूर असून प्रकल्पांची मंजूर किंमत रु.४९८.०० कोटी एवढी आहे. तसेच रु.१३८.५० कोटी रुपयांचा ३०० बसेस करीता १ प्रकल्प मंजूर आहे.

(२) हे खरे नाही, जेएनएनयुआरएम योजने अंतर्गत केंद्र शासनाकडे निधी प्राप्त करण्याकरिता शासन स्तरावरून निधी वितरणाबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात पाणी वाटपाबाबत घ्यावयाचा शासन निर्णय

(३७) ८१८९ (३१-०७-२०१५). श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे :

तारांकित प्रश्न क्रमांक ३२०९ ला दिनांक २३ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात

सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात पाणी वाटपाबाबत प्रथम पिण्यासाठी नंतर शेतीसाठी व शेवटी उद्योगासाठी असा अग्रक्रम शासनातर्फे ठरविण्यात आला असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पाणी वाटपाबाबतचा अग्रक्रम कायम ठेवण्याबाबत शासनाने निर्णय घेतला वा घेण्यात येणार आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०४-०९-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र राज्य जलनीती २०११ च्या धोरणान्वये राज्यात पाणी वाटपाबाबत प्रथम पिण्यासाठी नंतर शेतीसाठी व शेवटी उद्योगासाठी असा अग्रक्रम शासनातर्फे ठरविण्यात आला आहे.

(२) व (३) महाराष्ट्र राज्याची जलनीती २०११ च्या धोरणात अद्यापी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका एफ-उत्तर विभागातील तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवेत असणाऱ्या अधिकारी व अभियंता बदली करण्यात न आल्याबाबत

(३८) ८२०३ (०६-०८-२०१५). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बृहन्मुंबई महानगरपालिका एफ-उत्तर विभागातील तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवेत असणाऱ्या अधिकारी व अभियंता यांची बदली करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हे अधिकारी व अभियंते कोण आहेत,
- (३) तसेच त्यांना ८-१० वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी का ठेवण्यात आले, त्यांची कारणे काय आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-१०-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर अधिकारी व अभियंत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत :-

- श्रीमती हे.सु.जाधव, प्रशासकीय अधिकारी
- श्री.प्र.रा.म्हात्रे, कार्यकारी अभियंता
- श्री.अ.अ.पावसकर, सहाय्यक अभियंता
- श्री.संदिप मा. मेहेर, दुय्यम अभियंता
- श्री.ना.ह.मेघारे, दुय्यम अभियंता
- श्री.करण म. साधवाणी, कनिष्ठ अभियंता
- श्री.सोहन रा.अंचेवार, कनिष्ठ अभियंता
- श्री.कुशल र. वासेकर, कनिष्ठ अभियंता
- श्री.विशाल कोकाटे, कनिष्ठ अभियंता
- श्रीमती अश्विनी ई. पवार, कनिष्ठ अभियंता
- श्री. अरविंद बा.गर्जे, कनिष्ठ अभियंता
- श्रीमती माधुरी मेंढे, कनिष्ठ अभियंता
- श्रीमती दर्शना म. पाटील, कनिष्ठ अभियंता

(३) ८-१० वर्षे पूर्ण झालेले अधिकारी/अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ/उत्तर विभागात सध्या कार्यरत नाहीत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पाचल येथील (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतातील सारणीची आणि बांधाची दुरुस्ती करण्याबाबत**

(३९) ८२१२ (३१-०७-२०१५). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाचल गावातील शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये शेतातील सारणीची (पावसाळी पाण्याचे पाट) आणि शेतातील बांधाची दुरुस्ती करण्याची मागणी करणारे निवेदन पाचल ग्रामपंचायतीला (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) दिनांक १७ एप्रिल, २०१४ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यावर शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(३) अद्याप निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे व यावर केव्हा निर्णय घेण्यात येईल ?

**श्रीमती पंकजा मुंडे (१२-१०-२०१५) :** (१) हे खरे आहे.

(२) निवेदनावर पाचल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. त्यानुसार निवेदनात नमूद करण्यात आलेली कामे वैयक्तिक स्वरूपाची असल्याने या योजनेतर्गत नोंदणी झालेल्या जॉबकार्डधारकांना ज्या जागेत काम करावयाचे आहे त्या जागेचा ७/१२ उतारा, इतर सहहिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र/हमीपत्र यासह ग्रामपंचायतीकडे मागणी नोंदविण्याबाबत उपस्थित ग्रामस्थांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दिनांक १५ ऑगस्ट च्या ग्रामसभेच्या बैठकीत तयार होणाऱ्या योजनेच्या आराखड्यात या कामांचा समावेश करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थींकडून परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच कामे सुरु करण्याच्यादृष्टीने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**एकात्मिक पाणलोट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत**

(४०) ८२७६ (३१-०७-२०१५). श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, ग्रामीण पायाभूत विकास निधी व पश्चिम घाट विकास प्रकल्प कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेणे व इतर प्रलंबित मागण्यांबाबत अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन संघटना यांनी स्थानिक प्रशासन तसेच मा. मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, जलसंधारण विभाग, प्रधान सचिव, उद्योग विभाग यांच्याकडे दिनांक २१ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास तसेच गेले दोन वर्षांपासून सतत निवेदनानुसार लक्ष वेधले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र राज्य एकात्मिक पाणलोट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (०६-१०-२०१५) :** (१) होय.

(२) मागण्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

१) सर्व पाणलोट विकास पथक सदस्य यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे.

२) बॅच क्र.१ (२००९-१०) व बॅच क्र.२ (२०१०-११) मधील प्रशिक्षित पाणलोट विकास पथक सदस्यांना कमी न करता नवीन प्रकल्पात सामावून घेण्यात यावे.

३) एम.सी.इ.डी. ऐवजी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत नियुक्ती आदेश देण्यात यावे.

४) जिल्हा पातळीवर सर्व पाणलोट विकास पथक सदस्य कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून सेवा पुस्तिका भरण्यात यावी.

५) सर्व पाणलोट विकास पथक सदस्य कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार १० टक्के मानधनात प्रतिवर्षी वाढ व मागील ३ वर्षांच्या फरकासहीत देण्यात यावे. १० दिवस नैमित्तिक रजा व १५ दिवस वैद्यकीय रजा देण्यात यावी.

६) सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, एकत्रित विमा, जी.पी.एफ., पेन्शन, प्रसुती रजा, बालसंगोपन, घरभाडे भत्ता आणि अन्य सवलतीचा लाभ द्यावा.

(३) पाणलोट विकास पथक सदस्य यांच्या सेवा सामाईक मार्गदर्शक सूचना-२००८ (सुधारित-२०११) अन्वये कंत्राटी स्वरूपात ५ वर्षांसाठी प्रकल्प कालावधीकरिता घेण्यात आल्या असल्याने त्यांना शासन सेवेमध्ये कायम स्वरूपी सामावून घेता येणार नाही. तसेच प्रशिक्षित पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा नवीन मंजूर होणाऱ्या बॅचेमध्ये वापरण्याबाबत प्राधान्य

देण्यात येणार आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये कंत्राटी पाणलोट विकास पथक सदस्य यांच्या मानधनात रु.१०,०००/- वरून रु.१३,०००/- अशी वाढ करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### नागपूर शहरातील मिहान प्रकल्पाबाबत

(४१) ८२८४ (०६-०८-२०१५). श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर शहरातील मिहान प्रकल्पाची सद्यःस्थिती काय आहे,
- (२) मिहान प्रकल्पाकरिता संपूर्ण जागा अधिग्रहीत झाली आहे काय तसेच अजून किती शेतकऱ्यांची जागा अधिग्रहीत करावयाची आहे,
- (३) राज्य शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकरिता किती निधी मंजूर केलेला आहे व अर्थसंकल्पात मध्ये प्रावधान केलेला आहे काय,
- (४) प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याशिवाय मिहानच्या विकासाकरिता अर्थसंकल्पात किती निधी उपलब्ध करून दिलेला आहे,
- (५) मिहान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनास किती कालावधी लागणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-१०-२०१५) : (१) मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीय विमानतळ, विशेष आर्थिक क्षेत्र व संलग्न सेवा या बाबींचा समावेश आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात ६३ उद्योजकांना जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून विशेष आर्थिक क्षेत्र व संलग्न सेवा क्षेत्रात एकूण रु.४८९३ कोटी निधीची गुंतवणूक करण्यात आली आहे.

(२) मौजे जायताळा व भामटी येथील ४७.१२ हे. क्षेत्र वगळता मिहान प्रकल्पासाठी आवश्यक जमीनीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

(३) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी रु.३८०.९६ कोटी निधी वितरीत केली असून नव्याने सुधारित पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने एकूण रु.६४४.०३ कोटी संपादित खर्चास मंत्री मंडळाने सुधारीत प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी रु.१४०.०० कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

(४) मिहान प्रकल्पातील जमीनी उद्योगांना दिर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर वाटप करून उपलब्ध होणारा निधी तसेच कर्ज, रोखे ईत्यादींद्वारे मिहान प्रकल्पाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

(५) मिहान प्रकल्प विकासाचे काम तातडीने पूर्ण करण्यास शासन कटीबद्ध आहे.

### राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना परिवहन खात्याच्या नोकरभरतीत प्राधान्य देण्याबाबत

(४२) ८३८३ (३१-०७-२०१५). श्री.संजय दत्त, श्री.भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना परिवहन खात्याच्या नोकरभरतीत प्राधान्य देण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री महोदयांनी दिनांक ४ जून, २०१५ रोजी वा त्यादरम्यान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्याच्या मा.परिवहन मंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनुसार उक्त प्रश्नाबाबत कोणती अंमलबजावणी करण्यात आली आहे,

(३) असल्यास, आतापर्यंत किती राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना परिवहन विभागाने नोकऱ्या दिल्या त्याचा तपशिल काय आहे,

(४) अद्याप, उक्त प्रश्नाबाबत कोणतीच अंमलबजावणी केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (२३-१०-२०१५) : (१) होय.

(२), (३) व (४) राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरभरतीत प्राधान्य देता येईल किंवा कसे, याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

**दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबाबत**

**(४३) ८४५६ (३१-०७-२०१५).** श्री.माणिकराव ठाकरे : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध देशांतर्गत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी नेदरलॅण्ड देशाच्या वाणिज्य, व्यापार विकास मंत्री आणि कृषि मंत्री यांच्याबरोबर राज्याचे कृषीमंत्री यांची दिनांक ५ जून , २०१५ रोजी वा त्यादरम्यान मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बैठकीची फलनिष्पत्ती काय आहे व त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) अद्याप, कार्यवाही करण्यात आली नसल्यास, त्यामागील सर्वसाधारण कारणे काय आहेत?

**श्री. एकनाथराव खडसे (२७-१०-२०१५) :** (१) होय, दि.०६.०६.२०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

- (२) व (३) सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार इंडो-डच कृती आराखड्यांतर्गत भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती येथील कामास सुरुवात झालेली असून बांधकाम प्रगती पथावर आहे. तसेच फुले गुणवत्ता केंद्र, तळेगाव दाभाडे येथे गुणवत्ता केंद्राच्या पायाभूत सुविधा निर्मितीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

**नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात बाल दंत रोग प्रतिबंधात्मक**

**या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत**

**(४४) ८४८३ (०४-०८-२०१५).** श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.भाई जगताप : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात बाल दंत रोग प्रतिबंधात्मक या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास केंद्र शासनाने तसेच डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने माहे मार्च २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सदर अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठात यावर्षी सुरु करण्यास नकार दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१२-१०-२०१५) :** (१) हे खरे आहे.

- (२) सदर अभ्यासक्रम सुरु करण्यास महाविद्यालयास नकार दिला असून भारतीय दंत परिषदेच्या मान्यतेनुसार शिक्षकांच्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने कळविले आहे. त्रुटीची पुर्तता करताच सदर महाविद्यालयास पहिल्या वेळेचे संलग्नकरण देण्याची कार्यवाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत करण्यात येईल.
- (३) भारतीय दंत परिषदेच्या मानकानुसार सदर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी एक प्राध्यापक, दोन सहयोगी प्राध्यापक व एक सहायक प्राध्यापक इतक्या शिक्षकांची आवश्यकता असते. तथापि, उक्त मानकानुसार पूर्ण शिक्षक संख्या उपलब्ध नाही.

**राज्यातील खाजगी विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि शिक्षण शुल्क यांचे नियमन करण्यासाठी**

**(४५) ८५०४ (०४-०८-२०१५).** श्री.शरद रणपिसे, श्री.भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील खाजगी विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि शिक्षण शुल्क यांचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय दिनांक २१ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे,
- (३) तसेच उक्त प्राधिकरणाची रचना, कार्यकक्षा, अधिकार काय आहेत व सदर प्राधिकरण केव्हापासून कार्यरत होणार आहे ?

**श्री. विनोद तावडे (१२-१०-२०१५) :** (१) महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) अध्यादेश दिनांक १२/०५/२०१५ रोजी प्रख्यापित करण्यात आला असून या अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर दिनांक १७/०८/२०१५ रोजी करण्यात आले असून तो प्रसिध्द करण्यात आला आहे.

- (२) महाराष्ट्र राज्यात विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, वास्तूशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, एम.सी.ए., वैद्यकीय व नर्सिंग इत्यादी पदवी व पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे

नियमन करणे आणि या अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क समुचित प्राधिकरणामार्फत निश्चित करणे तसेच या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे आयुक्त, सामायिक प्रवेश परीक्षा यांचेमार्फत आयोजन करणे.

(३) या अधिनियमांतर्गत प्रवेश नियामन प्राधिकरण, उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिेश किंवा शासनाचे मुख्यसचिव दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाचे कुलगुरु, शिक्षण तज्ञ, कुलसचिव, आरोग्य विज्ञान विद्यापीठ संचालक, तंत्र शिक्षण, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांचा सदस्य सचिव व आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणून समावेश असणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामध्ये आयुक्त म्हणून सहसचिव दर्जाचा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व त्याच्या हाताखाली आवश्यक तो अधिकारी/कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात येणार आहे.

शुल्क नियामक प्राधिकरण, उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिेश किंवा शासनाचा मुख्य सचिव दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण तज्ञ, सनदी लेखापाल, प्रख्यात अर्थतज्ञ, व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील नामांकित तज्ञ, कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, संचालक, तंत्र शिक्षण, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य कृषि व संशोधन परिषद यांचा सदस्य सचिव आणि सहसचिव दर्जाचा राज्य शासनाचा अधिकारी म्हणून समावेश असणार आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे नियमन, शिक्षण शुल्काची निश्चिती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करणे.

या अधिनियमाखाली तरतूदींचे उल्लंघन केल्यास संबंधितांना शास्ती करण्याचे अधिकार या प्राधिकरणांना आहेत.

सदर अधिनियम अस्तित्वात आल्यापासून अंमलबजावणी सुरु झाली आहे.

#### उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या प्रकल्प विकास अहवालाबाबत

(४६) ८५१२ (३१-०७-२०१५). श्री.शरद रणपिसे, श्री.भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उदंचन (उपसा) जलविद्युत प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्याचे राज्य शासनाने ठरविलेले असून सुमारे ४ हजार ८०० मेगावॉट क्षमतेच्या पाच उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या प्रकल्प विकास अहवालास (डीपीआर) जलसंपदा विभागाने मंजुरी देण्याचा निर्णय माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे व कोणत्या ठिकाणी सदरचे पाच प्रकल्प उभारण्यात येणार आहेत,

(३) उपरोक्त प्रकल्पामधून प्रत्यक्षात केव्हापासून किती वीज निर्मिती होणार आहे ?

श्री. गिरीष महाजन (२६-१०-२०१५) : (१) हे अंशतः खरे आहे.

शासनमार्फत एकूण स्थापित क्षमता ५२०० मे.वॅ. असलेल्या ५ उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सर्वेक्षण व अन्वेषण पूर्ण करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल.

(२) सर्वेक्षण व अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून शासन मान्यतेस सादर करणे हे या निर्णयाचे स्वरूप आहे. सर्वेक्षण व अन्वेषणाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिलेले प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत.

१	पानशेत उदंचन जविप्र	पुणे	रायगड
२	वरसगांव उदंचन जविप्र	पुणे	रायगड
३	परंध घाट उदंचन जविप्र	पुणे	रायगड
४	अटवण उदंचन जविप्र	पुणे	रायगड
५	कोयना टप्पा-६ उदंचन जविप्र	सातारा	सातारा

(३) ह्या उदंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता दिल्यापासून अंदाजे सहा ते सात वर्षांचा कालावधी वीज निर्मिती होण्यास लागणार आहे.

#### राज्यातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत

(४७) ८५४७ (०३-०८-२०१५). श्री.शरद रणपिसे, श्री.भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जलाशयांमधील पाण्याचा साठा आटल्याने मराठवाड्यात एकूण क्षमतेच्या फक्त सहा टक्के पाणीसाठा आहे तर राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिनांक ५ जून, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, राज्यात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने राज्यातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीष महाजन (२७-१०-२०१५) :** (१) हे खरे आहे.

दिनांक ०५/०६२०१५ रोजी मराठवाड्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयामध्ये ५ टक्के पाणीसाठा व महाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयामध्ये १८ टक्के पाणीसाठा होता.

मात्र सदयःस्थितीत दिनांक ०४/०९/२०१५ रोजी मराठवाड्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयामध्ये ७ टक्के पाणीसाठा व महाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयामध्ये ४९ टक्के पाणीसाठा आहे.

- (२) दिनांक २१.०१.२००३ च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार प्रकल्पातील पाणीसाठा पेयजलासाठी राखून ठेवण्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाकडून राज्यातील पाणीसाठा पेयजलासाठी राखून ठेवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

### शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात जलसंधारण योजनांची कामे सुरु करण्याबाबत

**(४८) ८६६८ (३१-०७-२०१५).** श्री.भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात जलसंधारण योजनांची कामे सुरु करण्यात आली परंतु दिनांक १ एप्रिल, २०१४ नंतरच्या आणि पूर्वीच्या जलसंधारण कामांची व्यवहार्यता तपासण्याचेही निश्चित करण्यात आले असून यासाठी जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही समिती शुन्य ते अडीचशे हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या आणि प्रशासकीय मंजूरी मिळूनही काम सुरु न झालेली कामे किती उपयुक्त आहेत ते तपासून सदर अहवाल शासनाला देणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील किती जलसंधारणाची कामे रद्द केली व किती कामे सुरु करण्यात आली याचा तपशिल काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (०६-१०-२०१५) :** (१) होय, हे खरे आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी संपन्न झालेल्या ४८ व्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळामार्फत दिनांक १ एप्रिल, २०१४ नंतर तसेच दिनांक १ एप्रिल, २०१४ पूर्वी (विदर्भ वगळून) प्रशासकीय मान्यता दिलेल्या परंतु प्रत्यक्षात क्षेत्रीय कामे सुरु झाली नाहीत अशा सर्व योजनांची (० ते २५० हेक्टर) तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यासाठी पुणे व नागपूर येथे कार्यरत दोन मुख्य अभियंते तसेच जलसंपदा विभागाचा एक अभियंता यांची समिती शासन निर्णय, जलसंधारण विभाग, दिनांक ८ मे, २०१५ अन्वये गठीत करण्यात आली आहे.

(२) होय, अंशतः खरे आहे.

समिती जलसंधारण महामंडळास अहवाल सादर करणार आहे व महामंडळ अहवालावर निर्णय घेणार आहे.

(३) अहवाल महामंडळाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### मंगळवेढा तालुक्यात (जि.सोलापूर) रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूरांना वेतन देण्याबाबत

**(४९) ८७६६ (३१-०७-२०१५).** श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.भाई जगताप : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मंगळवेढा तालुक्याच्या (जि.सोलापूर) दक्षिण भागातील दुष्काळी गावात चालू असलेल्या रोजगार हमीच्या कामावरील मजूरांना त्यांचे वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याने रोजगार हमीच्या कामावर येणा-या मजूरांच्या संख्येत घट झाली आहे, हे खरे आहे काय,

वि.प. ४ (24)

(२) असल्यास, रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना नियमितपणे आणि वेळेवर वेतन देण्याची कार्यवाही केल्यास दुष्काळी भागातील मजुरांची रोजगार हमीच्या कामावर उपस्थिती वाढणार असल्यामुळे त्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (१५-१०-२०१५) :** (१) हे खरे नाही.

मंगळवेढा तालुक्यामध्ये सन २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये शेततळे (९५), कंपार्टमेंट बंडींग (५६), फळबाग (२४२), गांडूळ/नॉडॅफ खत युनिट (११) ही कामे मंजूर आहेत.

सद्यस्थितीत शेततळे (३), व वृक्ष संगोपन (७) ही कामे चालू आहेत. सदर कामावरील मजुरांचे वेतन वेळेवर अदा करण्यात येते.

(२) मजुरी वेळेवर देण्यासाठी व मजुरांच्या खात्यावर थेट पेमेंट करण्यासाठी EFMS प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. तसेच मजुरांचे मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### सोलापूर मधील भीमा आणि सीना नदीवरील बंधा-यांचे निडल्स गंजल्याने तातडीने बदलण्याबाबत

(५०) ८७७५ (३१-०७-२०१५). श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.भाई जगताप : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर मधील भीमा आणि सीना नदीवरील बंधा-यांचे निडल्स गंजल्याने निकामी झाले असून त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निडल्स तातडीने बदलण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीष महाजन (२८-१०-२०१५) :** (१) अंशतः खरे आहे.

(२) दरवर्षी देखभाल व दुरुस्तीसंदर्भात प्राप्त निधीच्या उपलब्धतेनुसार निडल्सची दुरुस्ती करण्यात येत आहेत, तसेच आवश्यकते नुसार नवीन निडल्स उपलब्ध करण्यात येत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :

नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण,

सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.